

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील
साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे
ऊस दर अदा करावयाचे धोरण.

महाराष्ट्र शासन,
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र. ससाका ११२४ /प्र.क्र. १७६/२५ स,
मंत्रालय, विस्तार, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : १५/०४/२०२५

- वाचा :** १) शासन निर्णय क्र ससाका २०२१/प्र.क्र.१०१/२५-स, दि.२१/०२/२०२२
२) शासन निर्णय क्र ससाका २०२१/प्र.क्र.१०१/२५-स, दि.१८/१०/२०२२
३) शासन निर्णय क्र. ससाका ११२३/प्र.क्र.३१८/२५-स, दि.२६/१२/२०२३
४) शासन निर्णय क्र ससाका ११२४/प्र.क्र.१७६/२५-स, दि.२७/११/२०२४
५) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे दि. १७.३.२०२५ रोजीचे आदेश

प्रस्तावना :

केंद्र शासनाने दि. २७/०२/२०२४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२४-२०२५ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहीर केलेला ऊसदर विचारात घेऊन गाळप हंगाम २०२४-२०२५ व त्यापुढील हंगामांचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरु झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी या दि.२१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील असे आदेश संदर्भ क्र. ४ येथील शासन निर्णयान्वये देण्यात आले होते.

आता, शेतकऱ्यांना द्यावयाच्या ऊसाच्या FRP संदर्भात श्री.राजु शेटी व इतर यांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेली रिट याचिका क्र.५७३६/२०२२ तसेच हस्तक्षेप याचिका क्र.१६५४२/२०२२ आणि ६०५७/२०२५मध्ये एकत्रित सुनावणी घेऊन दि. १७.०३.२०२५ च्या आदेशान्वये संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय क्र ससाका २०२१/प्र.क्र.१०१/२५-स, दि.२१/०२/२०२२ रद्द केला आहे. त्याअनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय:

मा. उच्च न्यायालयाचे दि. १७.०३.२०२५ चे आदेश लक्षात घेता, शासन निर्णय क्र.ससाका २०२१/प्र.क्र.१०१/२५-स, दि.२१/०२/२०२२ रोजीचा शासन निर्णय मा. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करणे व त्यामधील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रद्द करण्यात येत आहे. या परिस्थितीत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP देण्यासंदर्भात दि. २१.०२.२०२२ च्या शासन निर्णयापूर्वीची कार्यवाही अनुसरण्यात यावी.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४१५१५०७५९१९०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अंकुश पां. शिंगाडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव

- ४) मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव
- ५) मा. मंत्री (सर्व) मंत्रालय, मुंबई
- ६) मा. विरोधी पक्षनेता (विधानसभा/ विधानपरिषद), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) विधानपरिषद सदस्य /विधानसभा सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ८) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ९) अपर मुख्य सचिव (वित्त) , मंत्रालय, मुंबई-४०००३२
- १०) अपर मुख्य सचिव (नियोजन) , मंत्रालय, मुंबई-४०००३२
- ११) प्रधान सचिव (सहकार व पणन) , मंत्रालय, मुंबई-४०००३२
- १२) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, साखर संकुल शिवाजी नगर, पुणे.(३प्रती)
- १३) मा. अध्यक्ष/ उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, नरीमन पॉईंट, मुंबई.
- १४) मा. अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे
- १५) मा.अध्यक्ष, /उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित, मुंबई.
- १६) महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, मांजरी, पुणे.
- १७) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १८) सर्व जिल्हाधिकारी /साखर कारखाने/ ऊस नियंत्रण मंडळ सदस्य (साखर आयुक्त, पुणे यांच्यामार्फत)
- १९) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित, नरिमन पॉईंट, मुंबई.
- २०) सर्व कार्यकारी संचालक साखर कारखाने (साखर आयुक्त, पुणे यांच्यामार्फत)
- २१) कार्यासन ३-स/२५-स संग्रहार्थ.